

Ref. No.: ABSLAMCL/PS/56/2024-25

July 13, 2024

**BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street Mumbai - 400 001  
**Scrip Code: 543374**

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, 5th Floor,  
Plot No. C/1, G Block,  
Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai – 400 051  
**Symbol: ABSLAMC**

Dear Sir/ Ma'am,

**Sub: Newspaper Advertisement - Disclosure under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisement titled "Notice of 30<sup>th</sup> Annual General Meeting and Remote E-voting Information" published in Business Standard (English) and Navshakti (Marathi).

The said newspaper advertisement are also available on website of the Company at <https://mutualfund.adityabirlacapital.com/shareholders/announcements-and-updates>.

This is for your information and records.

Yours sincerely,

For **Aditya Birla Sun Life AMC Limited**

**Prateek Savla**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**ACS 29500**

Encl: a/a

# Vizhinjam port to see up to ₹20K crore investment

Adani Ports to put in ₹10K cr, may complete Phase-I in Sep, all phases by 2028

SHINE JACOB  
Chennai, 12 July

The Adani group's Vizhinjam International Seaport is set to see an investment of ₹20,000 crore by 2028, Karan Adani, managing director of Adani Ports and SEZ (APSEZ), said on Friday. According to a Bloomberg report, APSEZ itself will invest around ₹10,000 crore in the project, which is India's first transshipment hub as well as the first deepwater container terminal.

Operations began on Friday with the arrival of MV San Fernando, a vessel chartered by the world's second-largest shipping company Maersk.

Though the commissioning of Phase-I of the project is scheduled in December, it may be preponed by a few months to around September, according to the state government. Phase-II to Phase-IV of the project is likely to be over by December 2028.

Addressing the trial run inauguration, Adani said the company was awaiting environmental and other regulatory approvals by October before beginning the work on the remaining phases. "By 2028-29, when all four phases of this project are completed, the Kerala government and Adani Vizhinjam Port will have invested ₹20,000 crore in this outstanding example of a large-scale public-private partnership project," Adani said.

Adani Group also indicated that Phase-I would be complete much before December. "We already have 600 meters of operational quay length - and we are preparing 7,500 container yard slots to accept cargo. While we are expected to

### DOCKING MONEY

**₹20,000 cr**  
Total investment in the project by 2028

**₹10,000 cr**  
Investment from APSEZ

---

**PHASE-I**  
**₹8,867 cr** Total investment expected

**₹5,596 cr** State contribution  
**₹2,454 cr** Adani group contribution  
**₹800 cr** Viability gap funding by the Centre

**Phase-I** of the project to be completed by Dec 2024  
**Phase-II** to Phase IV likely to be over by Dec 2028

handle 1 million twenty-foot equivalent units (TEUs) per annum in Phase-I, we are confident that we will handle 1.5 million TEUs - 50 per cent more," he said.

The total investment for Phase-I is ₹8,867 crore, with the state government contributing ₹5,596 crore, Adani Group ₹2,454 crore, and the Centre's viability gap funding over ₹800 crore.

"No other port in India, including our own highly advanced Mundra Port, has these technologies. What we have already installed here is South Asia's most advanced container handling technology. And once we complete the automation and the Vessel Traffic Management System, Vizhinjam will be in a class of its own in the world," he said.

Kerala Chief Minister Pinarayi Vijayan said the port's location just 11 nautical miles from the international shipping lanes and its natural deep depth of 20 meters made it perfect for being the "port-of-ports or motherport". He said the port would create 5,000 jobs.

Friday's development marks the debut of India's first automated port with state-of-the-art infrastructure, capable of handling large ships. San Fernando, the 300-meter-long container vessel operated by Maersk with a capacity of 8,000-9,000 TEUs (twenty-foot equivalent units), will be availing the services at the port to offload about 2,000 containers and for 400 container movements within the vessel.

# Govt to observe June 25 as 'Samvidhaan Hatya Diwas'

Congress hits back, says June 4 will go down as 'Modi Mukti Diwas'

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, 12 July

The government has decided to observe June 25, the day the Emergency was declared in 1975, as 'Samvidhaan Hatya Diwas' to commemorate the "massive contributions" of those who endured inhuman pains of the period, Union Home Minister Amit Shah announced on Friday.

While the Congress slammed the Centre's move as yet another "headline grabbing exercise in hypocrisy" by Prime Minister Narendra Modi, the top leadership of the BJP defended the decision, saying it will remind people of



IT IS ALSO A DAY TO PAY HOMAGE TO EVERY PERSON WHO SUFFERED DUE TO THE EXCESSES OF THE EMERGENCY"

NARENDRA MODI  
PRIME MINISTER

the Congress' "dictatorial mindset".

In a counter to the 'Samvidhaan Hatya Diwas'(Day of Murder of Constitution) declaration, the

main opposition party also said "June 4 will go down in history as Modi Mukti Diwas".

Prime Minister Modi said of

Emergency will serve as a reminder of what happened when the Constitution was trampled over.

"It is also a day to pay homage to each and every person who suffered due to the excesses of the Emergency, a Congress unleashed dark phase of Indian history," he said on 'X'.

Home Minister Shah said the observance of "Samvidhaan Hatya Diwas" will help keep the eternal flame of individual freedom and the defence of the democracy alive in every Indian, thus preventing "dictatorial forces" like the Congress from "repeating those horrors".

# Kejriwal gets interim bail from SC, but to remain in jail in CBI case

Top court says 'power to arrest under PMLA can't be exercised as per whims of ED'

BHAVINI MISHRA  
New Delhi, 12 July

The Supreme Court on Friday granted interim bail to Delhi Chief Minister Arvind Kejriwal in the liquor-policy case and said the "power to arrest under the Prevention of Money Laundering Act (PMLA) cannot be exercised as per the whims and fancies of the Enforcement Directorate (ED) officer".

"An officer cannot be allowed to selectively pick and choose material implicating the person to be arrested. They have to equally apply their mind to other material which absolves and exculpates the arrestee," the Bench of Justice Sanjiv Khanna and Justice Dipankar Datta said.

The court was hearing Kejriwal's petition challenging his arrest by the ED. His petition challenging the arrest has been referred to a larger Bench, which will examine whether the need for arrest must be read as a condition of Section 19 of the PMLA. The section gives the ED the powers to arrest individuals suspected of money laundering.

Though Kejriwal has been granted interim bail, he will remain in custody because he was separately arrested by the Central Bureau of Investigation on June 25 under the Prevention of Corruption Act in connection with the excise-policy case.

While giving the order the court said it could not direct an elected leader to step down from the office of a "functional" chief minister. "It would be better if Mr Kejriwal himself made a decision," Justice Khanna said. Kejriwal has challenged his arrest by the CBI and has sought bail. The Delhi High Court has listed the matter for arguments on July 17.

The court, while observing that Kejriwal has suffered incarceration of over 90 days, laid down five conditions for his interim bail: The chief minister should fur-

## SUPREME VERDICT

- ▶ Apex court said officer cannot selectively pick and choose material implicating the person to be arrested
- ▶ Laid down five conditions for his interim bail

- ▶ Said it could not direct an elected leader to step down from the office of a "functional" chief minister
- ▶ The interim bail may be extended, or recalled by the larger Bench



nish bail bonds; he should not visit the office of the chief minister and the Delhi secretariat; he will be bound by the statement made on his behalf that he shall not sign official files unless it is required for obtaining clearance/approval from the lieutenant governor of Delhi; he will not make any comment with regard to his role in the present case; and he will not interact with any of the witnesses and/or have access to any official files connected with the case.

The interim bail may be extended, or recalled by the larger Bench, the order said.

In the 64-page order, the court referred to the official data available on the ED's website regarding its case, saying that as of January 31, 2023 (the last date on which the site was updated), 5,906 Enforcement Case Information Reports (ECIRs) had been registered. However, the search was conducted in 531 ECIRs. The number of ECIRs recorded against former legislators is 176. The number of persons arrested is 513. But the number of prosecution complaints filed is 1,142.

## Open Shambhu, regulate traffic: SC to Haryana govt

The Supreme Court on Friday asked the Haryana government to clear the barricading at the Shambhu border near Ambala, where farmers have been camping since February 13, and questioned its authority to block the highway.

The Haryana government had set up barricades on the Ambala-New Delhi national highway in February after the Samyukta Kisan Morcha (Non-Political) and the Kisan Mazdoor Morcha announced that farmers would march to Delhi in support of various demands, including a legal guarantee of minimum support price (MSP) for crops.

PTI

## NOTICE

SUNDARAM MUTUAL  
Sundaram Finance Group

### RECORD DATE FOR INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW)

NOTICE is hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- under the following schemes:

Scheme Name	Plan	Option	Record Date#	Amount of IDCW* (₹ per unit)	NAV per unit as on July 11, 2024 (₹)
Sundaram Aggressive Hybrid Fund	Regular	Monthly IDCW	July 18, 2024	0.250	29.9958
	Direct	Monthly IDCW		0.350	45.2195
Sundaram Balanced Advantage Fund	Regular	Monthly IDCW		0.080	16.3425
	Direct	Monthly IDCW		0.095	19.6818

# Or subsequent business day if the specified date is a non-business day.

\* Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the above-mentioned schemes, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated July 12, 2024.

For Sundaram Asset Management Company Ltd

R Ajith Kumar

Place: Chennai

Date: July 13, 2024

Company Secretary & Compliance Officer

For more information please contact:  
**Sundaram Asset Management Company Ltd**  
(Investment Manager to Sundaram Mutual Fund)  
CIN: U93090TN1996PLC034615

**Corporate Office:** 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14.  
Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215  
Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com  
**Regd. Office:** No. 21, Patullus Road, Chennai 600 002.

16/07/2024

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

## Aditya Birla Sun Life AMC Ltd.



Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Eiphsstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 43568008. CIN: L65991MH1994PLC080811

### NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Aditya Birla Sun Life AMC Limited ("the Company") will be held on Thursday, 8th August, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') / other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR') read with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular no. SEBI/HO/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI (collectively referred to as "Circulars") to transact the business as set out in the Notice convening AGM.

The Company has sent the Notice of 30th AGM and the Annual Report for the financial year 2023-24 via email on Friday, 12th July 2024 to those Members whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s)(DPs) in accordance with aforementioned circulars. These documents are also available at:

- Company's website at <https://mutualfund.adityabirlacapital.com/shareholders/annual-reports>
- Website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), and
- Website of Company's Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited ("KFinTech") at <https://evoting.kfintech.com>.

### Instruction for remote e-voting and e-voting during AGM

In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI LODR, as amended, from time to time, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on all resolutions set forth in the notice of AGM using electronic voting system provided by KFinTech.

A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial owners maintained by the Depositories as of the cut-off date, i.e. Thursday, 1st August, 2024 ('cut-off date') shall only be entitled to avail the facility of remote e-voting, either prior to the AGM or during the AGM. The remote e-voting facility will be available during the following voting period:

<b>Commencement of remote e-voting:</b>	Monday, 5th August, 2024 (9.00 a.m. IST)
<b>End of remote e-voting:</b>	Wednesday, 7th August, 2024 (5.00 p.m. IST)

The remote e-voting module will be disabled by KFinTech thereafter. Once the vote is cast by a Shareholder, he/she will not be allowed to change it subsequently. The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. A Member can opt for only single mode of voting i.e. through remote e-voting or voting during AGM. If Members casts vote by both the modes, then the voting done through remote e-voting shall prevail and vote during the AGM shall be treated as invalid.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on the Cut-off date i.e. Thursday, 1st August, 2024, may obtain login ID and password by sending a request at [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com). However, if a person is already registered with KFinTech for remote e-voting then existing User ID and password can be used for casting the vote.

In case of any queries/grievances, in respect of e-voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <https://evoting.kfintech.com> (KFinTech website) or contact Mr. Rajesh Patro, Manager of KFinTech at [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) or call KFinTech's toll free no.18003094001 for any further clarifications.

The Company has appointed Mr. Omkar Dindorkar, Practising Company Secretary, (Membership No.: A43029) or failing him Mr. Saurabh Agarwal, Practising Company Secretary (Membership No.: F9290), Partners of MMJB & Associates LLP, as Scrutinizer to scrutinize the entire e-voting process at the AGM and remote e-voting in a fair and transparent manner. The results of remote e-voting and e-voting during the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM

### Manner of registration/updating of email address(es):

Members holding shares in dematerialized mode are requested to get their email address registered/updated with their relevant Depository Participant(s).

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during M the AGM.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

Sd/-

Prateek Savla  
Company Secretary

Place: Mumbai

Date: July 12, 2024

